



## MAN INFRACONSTRUCTION LIMITED

(CIN: L70200MH2002PLC136849)

**Date:** December 2, 2023

To,  
The Listing Operations,  
**National Stock Exchange of India Limited**  
'Exchange Plaza', Bandra Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai 400 051

To,  
The Corporate Relationship Department,  
**BSE Limited**  
P.J. Towers, Dalal Street,  
Mumbai 400 001

**Symbol:** MANINFRA

**Scrip Code:** 533169

**Dear Sir/Madam,**

**Subject: Intimation to the Stock exchange regarding issuance of Notice of the Extra Ordinary General Meeting issued in newspapers**

Pursuant to Regulations 47(3), 30 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith e-copy of the newspaper advertisement published in the newspapers viz. Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshdweep (Marathi Newspaper) on December 02, 2023 in respect of the Notice of Extra-ordinary General Meeting.

We request you to kindly take the same on record.

Thanking You,

Yours Faithfully

**For Man Infraconstruction Limited**



**Durgesh Dingankar**  
**Company Secretary & Compliance Officer**  
**Membership No: F7007**

**Encl.: As above**

**L I V E B E T T E R**



BIL INFRATECH LIMITED - IN LIQUIDATION

Regd. Off: 37/2, Chinar Park, New Town, Rajarhat Main Road, P.O.: Hatibara, Kolkata, 700157, West Bengal

E-AUCTION

Sale of Corporate Debtor as a Going Concern and Sale of certain Assets on Standalone basis under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Notice is hereby given for Sale of 'M/s. Bil. Infotech Ltd. - In Liquidation (Corporate Debtor)' as a Going Concern and Sale of certain Assets on Standalone Basis forming part of Liquidation Estate formed under Insolvency and Bankruptcy Code, 2016 and the regulations made thereunder.

Table with 3 columns: Assets, Reserve Price (Rs. in Crores), EMD Amount (Rs. in Crores)

The sale shall be subject to the Terms and Conditions prescribed in the 'E-Auction Process Information Document' available at https://nfi.ct.aucti.online.in and https://bilinfotech.com/ and to the following conditions:

- 1. It is clarified that, this is a prospective bidders and does not create any right of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale.
2. Education will be conducted on 'AS IS WHERE IS', 'AS IS WHAT IS', 'WHATSOEVER THERE IS' AND 'NO RESCUE BASIS' through approved service provider.
3. The last date for submission of bid documents and the Bid Documents as mentioned in the Process Documents is 18th December, 2023.
4. Any notification in timeline and/or in the 'e-auction process information document' including terms and conditions will be notified in the website of the Corporate Debtor.

Date: 01.12.2023
Place: Kolkata

YES BANK YES BANK LIMITED

Registered Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, 400 055

Branch Office: 19th Floor, C Wing, Empire Tower, Reliable Tech Park, Cloud City Campus, Plot No. 31, Thane-Besaya Road, Andl, New Mumbai - 400709

Publication of Notice u/s 13 (2) of the SARFAESI Act.

Notice is hereby given that under mentioned borrower(s) or co-borrower(s) or guarantor(s) or mortgagor(s) who have defaulted in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the Bank and whose loan accounts have been classified as Non-Performing Assets (NPA) under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) calling upon them to repay the amount mentioned in the respective demand notices. In connection with above, notice is hereby given once again to the below mentioned borrower(s) or co-borrower(s) or guarantor(s) or mortgagor(s) by way of this public notice and is hereby called upon to make payment of outstanding amount indicated herein below together with further interest thereon, within 60 days from the date of publication of this notice. Failing which further steps will be taken after expiry of said 60 days under sub-section (4) of Section 13 of SARFAESI Act.

Table with 5 columns: Sr. No., Loan Account No., Name of Borrower & Co-Borrowers, Guarantors, Mortgage or Security Provider, Total claim amount as per 13(2) notices, Date of 13(2) Notice/NPA Date

Description of mortgaged property: Flat No. 312, Area: Admeasuring 17 368 Sq. Mtrs. Carpet area, C.B. Area 1.013 Sq. Mtrs. Building No. 301, Kolkata, 700013

Description of mortgaged property: Flat No. 5/12, Area: Admeasuring 23.42 Sq. Mtrs. i.e. 252 Sq. Ft. Carpet area, 5th Floor, Building No. G-2, Xrifa Yangan, Phase II, Village Khadyachapada, Tal. Karjat, Dist. Raigad 421593

Description of mortgaged property: Flat No. G-1, Area: Admeasuring 576 Sq. Ft. i.e. 53.53 Sq. Mtrs., Ground Floor, Om Mansarovar Co. Op. Hsg. Soc., Type B, Building No. 1/A, Phase II, Situated at Mansarovar, S. No. 15/1 Paiki, 15/2, 22, Village Phene, Tal. Bhiwandi, Dist. Thane 421302

Description of mortgaged property: Flat No. 401, Area: Admeasuring 275 Sq. Ft., 4th Floor, B Wing, Shradha Apartment Co-Op. Hsg. Soc. Ltd., S. No. 13/3, H.S. No. 1/1, Shivaji Nagar, Opp. Golani Naka, Inside Rajprabha Village, Village Waliv, Vassai East, Tal. Vassai, Dist. Palghar 401208

Description of mortgaged property: Flat No. 303, Area: Admeasuring 193.25 Sq. Ft. Carpet area, 1st, 3rd Floor, Karm Panchnatha, Building No. 11, B Wing, Sec-Phase-I, Village Kasgaon, Tal. Shapurdi, Dist. Thane 421601

Description of mortgaged property: Flat No. 44, A-4, Area: Admeasuring 25.53 Sq. Mtrs. i.e. 221 Sq. Ft., 4th Floor, Building No. A4, Xrifa Wara, Village Varsa Tarfe Varedi, Tal. Karjat, Dist. Raigad 411030

Description of mortgaged property: Flat No. 303, Area: Admeasuring 26.77 Sq. Mtrs. + Balcony area 5.47 Sq. Mtrs. Total Area 32.21 Sq. Mtrs., 3rd Floor, Savitri Conplex, Building No. 02, Type A-3, C Wing, Village Janghri, Kelve Road, Palghar 401044

Description of mortgaged property: Flat No. 819, Area: Admeasuring 14.59 Sq. Mtrs. i.e. 157.5q. Ft. Carpet, 8th Floor, Xrifa Amb, Building No. A-2, Gat No. 36, Village Ambli, Tal. Maval Dist. Pune 410507

Description of mortgaged property: Flat No. 403, Area: Admeasuring 69.51 Sq. Mtrs. Carpet area, & Flat No. 404, Area: Admeasuring 48.60 Sq. Ft. Rera Carpet area i.e. 47.02 Sq. Mtrs., 4th Floor, Wing A, Jessika Co-Operative Housing Society Ltd., F.P.No. 778, C.T.S. No. 137-A, Dr. N.R. Kulkarni Land, Off. S. V. Road, Borivali West, Mumbai 400092

Description of mortgaged property: Flat No. 502, 5th Floor, Wing D Avant Hill Way Supreme, G. K. Anu Marg, Ghokul Dhank Market, Malad East, Mumbai 400097

Description of mortgaged property: Flat No. 307/B, Area: Admeasuring 36.59 Sq. Mtrs. Carpet Area, 3rd Floor, Wing A, Jankashka Co-Op. Hsg. Soc. Ltd., Manisha Nagar, Mumbai Pune Road, Kalwa West 400065

Furthermore, this is to bring your attention that under Section 13 (8) of the SARFAESI Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date of publication of auction/sale then the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset.

Date: 02-12-2023
Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Folo No. HOFDC 16-00105970, 2000 shares bearing Distinctive No. 276251-2764550 Standing in the name of Abraham Chacko in the books of HOFDC No. Ramon House - HT Freshly No. 160, Sanjiv Redemation Mumbai, has been sold/ misplacard and has applied to the Company for issue of duplicate shares certificates in lieu thereof. Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company within 15 days from the date else the company will proceed to issue duplicate share certificate to the holder. Sd/- Abraham Chacko

MANAPPURAM HOME FINANCE LIMITED

Formerly Manappuram Home Finance Pvt Ltd. Regd Office: N/470A (OLD) W638A (NEW) Manappuram House Valadga Thrissur, Kerala 680667

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the Company and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA) under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses as provided to the company by them, that in addition thereto for the purposes of information of the said borrowers enumerated below, notice is being informed by way of this public notice.

Table with 5 columns: Sr. No., Name of the Borrower/ Co-Borrower/ LAM/Branch, Description of Secured Asset in respect of which interest has been created, NPA Date, Date of Notice sent & Outstanding Amount

The above borrower/s are advised to make the payments of outstanding within period of 60 days from the date of issuance of notice U/s 13 (2), failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of issuance of notice U/s 13 (2) dated mentioned above as per the provisions of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Date: 2nd December 2023
Place: MAHARASHTRA

SAMHITA 88 COMMERCIAL PREMISES CO-OPERATIVE SOC. LTD.

Regd. Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, 400 055

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the Bank and whose loan accounts have been classified as Non-Performing Assets (NPA) under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) calling upon them to repay the amount mentioned in the respective demand notices. In connection with above, notice is hereby given once again to the below mentioned borrower(s) or co-borrower(s) or guarantor(s) or mortgagor(s) by way of this public notice and is hereby called upon to make payment of outstanding amount indicated herein below together with further interest thereon, within 60 days from the date of publication of this notice. Failing which further steps will be taken after expiry of said 60 days under sub-section (4) of Section 13 of SARFAESI Act.

Table with 5 columns: Sr. No., Loan Account No., Name of Borrower & Co-Borrowers, Guarantors, Mortgage or Security Provider, Total claim amount as per 13(2) notices, Date of 13(2) Notice/NPA Date

Description of mortgaged property: Flat No. 312, Area: Admeasuring 17 368 Sq. Mtrs. Carpet area, C.B. Area 1.013 Sq. Mtrs. Building No. 301, Kolkata, 700013

Description of mortgaged property: Flat No. 5/12, Area: Admeasuring 23.42 Sq. Mtrs. i.e. 252 Sq. Ft. Carpet area, 5th Floor, Building No. G-2, Xrifa Yangan, Phase II, Village Khadyachapada, Tal. Karjat, Dist. Raigad 421593

Description of mortgaged property: Flat No. G-1, Area: Admeasuring 576 Sq. Ft. i.e. 53.53 Sq. Mtrs., Ground Floor, Om Mansarovar Co. Op. Hsg. Soc., Type B, Building No. 1/A, Phase II, Situated at Mansarovar, S. No. 15/1 Paiki, 15/2, 22, Village Phene, Tal. Bhiwandi, Dist. Thane 421302

Description of mortgaged property: Flat No. 401, Area: Admeasuring 275 Sq. Ft., 4th Floor, B Wing, Shradha Apartment Co-Op. Hsg. Soc. Ltd., S. No. 13/3, H.S. No. 1/1, Shivaji Nagar, Opp. Golani Naka, Inside Rajprabha Village, Village Waliv, Vassai East, Tal. Vassai, Dist. Palghar 401208

Description of mortgaged property: Flat No. 303, Area: Admeasuring 193.25 Sq. Ft. Carpet area, 1st, 3rd Floor, Karm Panchnatha, Building No. 11, B Wing, Sec-Phase-I, Village Kasgaon, Tal. Shapurdi, Dist. Thane 421601

Description of mortgaged property: Flat No. 44, A-4, Area: Admeasuring 25.53 Sq. Mtrs. i.e. 221 Sq. Ft., 4th Floor, Building No. A4, Xrifa Wara, Village Varsa Tarfe Varedi, Tal. Karjat, Dist. Raigad 411030

Description of mortgaged property: Flat No. 303, Area: Admeasuring 26.77 Sq. Mtrs. + Balcony area 5.47 Sq. Mtrs. Total Area 32.21 Sq. Mtrs., 3rd Floor, Savitri Conplex, Building No. 02, Type A-3, C Wing, Village Janghri, Kelve Road, Palghar 401044

Description of mortgaged property: Flat No. 819, Area: Admeasuring 14.59 Sq. Mtrs. i.e. 157.5q. Ft. Carpet, 8th Floor, Xrifa Amb, Building No. A-2, Gat No. 36, Village Ambli, Tal. Maval Dist. Pune 410507

Description of mortgaged property: Flat No. 403, Area: Admeasuring 69.51 Sq. Mtrs. Carpet area, & Flat No. 404, Area: Admeasuring 48.60 Sq. Ft. Rera Carpet area i.e. 47.02 Sq. Mtrs., 4th Floor, Wing A, Jessika Co-Operative Housing Society Ltd., F.P.No. 778, C.T.S. No. 137-A, Dr. N.R. Kulkarni Land, Off. S. V. Road, Borivali West, Mumbai 400092

Description of mortgaged property: Flat No. 502, 5th Floor, Wing D Avant Hill Way Supreme, G. K. Anu Marg, Ghokul Dhank Market, Malad East, Mumbai 400097

Description of mortgaged property: Flat No. 307/B, Area: Admeasuring 36.59 Sq. Mtrs. Carpet Area, 3rd Floor, Wing A, Jankashka Co-Op. Hsg. Soc. Ltd., Manisha Nagar, Mumbai Pune Road, Kalwa West 400065

Furthermore, this is to bring your attention that under Section 13 (8) of the SARFAESI Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date of publication of auction/sale then the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset.

Date: 02-12-2023
Place: Mumbai

Canara Bank

6th Floor, Roongta Supremus, Tidke Colony, Chandak Circle, Nashik, 422002

E-AUCTION DATE : 20/12/2023

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMovable PROPERTIES UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the Bank and whose loan accounts have been classified as Non-Performing Assets (NPA) under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) calling upon them to repay the amount mentioned in the respective demand notices. In connection with above, notice is hereby given once again to the below mentioned borrower(s) or co-borrower(s) or guarantor(s) or mortgagor(s) by way of this public notice and is hereby called upon to make payment of outstanding amount indicated herein below together with further interest thereon, within 60 days from the date of publication of this notice. Failing which further steps will be taken after expiry of said 60 days under sub-section (4) of Section 13 of SARFAESI Act.

Table with 5 columns: Sr. No., Name and Address of Borrowers / Guarantors, Description of Immovable Properties, Reserve Price (Rs.), EMD Rs., O/s. Liability (Rs.), Bid Submission Date, Encumbrances, Authorized Officer Contact No. & Branch

For detailed terms and conditions of the sale please refer the link 'E-Auction' provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Branch Manager, Canara Bank, during office hours on any working day. Portal of E-Auction: https://indianbankauctions.com

Date: 01/12/2023
Place: Nashik

MAN INFRACONSTRUCTION LIMITED

Corporate Identity Number: L70200MH2002PL136849
12 Floor, Krushal Commercial Complex, G. M. Road, Chembur (West), Mumbai - 400 089

NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING OF MAN INFRACONSTRUCTION LIMITED

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting (EGM) of the members of Man Infra Construction Limited (the 'Company') will be held on Saturday, December 23, 2023 at 11:00 am (IST) through Video Conferencing (VC)/ Web Conferencing (WC) mode. Pursuant to General Circular No. 14/2023 dated 8 April 2020 read with other relevant circulars including 09/2023 dated 25 September 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circulars SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2017/111 dated January 15, 2021, circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/2022/222 dated May 13, 2022, circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/2023/2023 dated January 5, 2023 and circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/2023/167 dated October 07, 2023 (collectively 'SEBI Circulars'), the members are permitted to conduct EGM through VC or other audio visual means, subject to compliance of various provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the EGM of the Company is being convened and will be conducted through VC.

The Notice of EGM is also available on the website of the Company at www.maninfra.com. Members may register their email address with the Company/ Depository Participants in accordance with the aforesaid Circulars. Investors who are not registered with their respective Depository Participant.

The Members holding shares in DEMAT form are requested to register their e-mail address / electronic bank mandate with their respective Depository Participant.

The Members holding shares in Physical mode are requested to furnish their e-mail address / electronic bank mandate details in Form SRK-1 and other relevant forms pursuant to SEBI circular bearing reference No. SEBI/HO/MRSD/MRSD-Sub-P/FCR/2023/37 dated March 16, 2023. Relevant details and forms prescribed by SEBI in this regard are available on the website of the Company at www.maninfra.com under Investor Relations Section.

Members whose Email IDs are not updated with the Company/Registrar and Share Transfer Agents/Depository Participants can avail their copy of the EGM Notice by raising a request to the Company by email at investors@maninfra.com. Members can attend and participate in the EGM through VCA/MCA facility. The instructions for joining the EGM would be provided in the Notice of EGM. Members attending the meeting through VCA/MCA shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is also providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their votes on the resolution set out in the Notice of EGM. Also, the Company shall be providing the facility for voting through e-voting system during EGM. The details for remote e-voting are provided in the Notice of EGM.

In terms of the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is providing remote e-voting facility to all its members to cast their votes on the resolution set out in the Notice of EGM. The facility of casting votes by members using the remote e-voting system as well as venue voting on the date of the EGM, on the resolution set forth in the Notice, will be provided by NSDL. All the members are informed that:

- i. The Special Business as set out in the Notice of EGM will be transacted through voting by electronic means;
ii. the remote e-voting shall commence on Wednesday, 20th December, 2023 at 9.00 a.m. (IST);
iii. the remote e-voting shall end on Friday, 22nd December, 2023 at 5.00 pm. (IST);
iv. the facility for determining the eligibility to vote by electronic means as per the Companies Act, 2013 and the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, may be obtained by logging on to the website of the EGM under 'Access to NSDL e-voting system' by using your existing user ID and password for casting your vote. If you forget your password, you can reset your password by using 'Forgot Password' option available on the website of the EGM under 'Access to NSDL e-voting system' (022-4886700022-24957000). In case of individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending the Notice and holding shares as on the cut-off date i.e. December 16, 2023, may obtain the login ID and password by sending a request at eservices@maninfra.com or call on 022-4886700022-24957000. In case of individual Shareholders holding securities in physical mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending the Notice and holding shares as on the cut-off date i.e. December 16, 2023, may obtain the login ID and password by sending a request at eservices@maninfra.com or call on 022-4886700022-24957000. In case of individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending the Notice and holding shares as on the cut-off date i.e. December 16, 2023, may obtain the login ID and password by sending a request at eservices@maninfra.com or call on 022-4886700022-24957000. In case of individual Shareholders holding securities in physical mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending the Notice and holding shares as on the cut-off date i.e. December 16, 2023, may obtain the login ID and password by sending a request at eservices@maninfra.com or call on 022-4886700022-24957000.

Members are advised to register/update their e-mail address with their DPs, in case of the shares held in electronic form and with the company and/or to RTA in case of shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices etc. by e-mail from the company in future.

For Man Infra Construction Limited
Durgesh S. Dingankar, Company Secretary

Place : Mumbai
Date : 01/12/2023

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11 (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-Op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Gurnji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-A/um/Deemed conveyance/notice/2365/2023 Date: 30/11/2023

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats Act, 1963 (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 275 of 2023

Jalaram Co-Op. Housing Society Ltd., Shimpoli Road, Borivali (V), Mumbai 400092. Applicant, Versus, 1. M/s Dharmesh Construction Company (A Partnership Firm), 1. Kiran, S.V.P. Road, Borivali (V), Mumbai 400092. 2. Shri. Mujilbhai Gopaji Paurna alias Shri. Mujilbhai Gopaji Paurna (Since Deceased), Through Legal Heirs, 3. Arun Narshibhai Paurna, b) Smt. Jyotiben Narshibhai paurna, c) Rajendra Narshibhai paurna, d) Smt. Kalpana Narshibhai Paurna, & e) Htetora Narshibhai Paurna, Last known address of Opp. No. 2, 2(a) to 2(e) Survey No. 17, Hissa No. 4, Survey No. 17, Hissa No. 3(p), C.T.S. No. 34 & 35, Final Plot No. 656 of TPS III Borivali, Village: Shimpoli, Mumbai Suburban District. ...Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of the hearing in physical form in presence of all communications, including Annual Report, Notices etc. by e-mail from the company in future.

Whereas the borrower/s-borrowers hereunder have availed the financial assistance from Anand Rathi Global Finance Ltd. We state that despite having availed the financial assistance, the borrower/s-borrowers have defaulted in the repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non-Performing Asset on the respective dates mentioned hereunder in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India. The Authorized Officer of Anand Rathi Global Finance Ltd. under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & exercise of power conferred under Section 13(2) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued under the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 calling upon the following borrower/s to repay the amount mentioned in the notice together with further interest at the contractual rate of the amount mentioned in the notice and incidental expenses, unless the borrower/s-borrowers pay the amount mentioned in the notice within the time specified in the notice, failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Table with 5 columns: NAME OF THE BORROWER/CO-BORROWERS / ADDRESS, NPA DATE, Rs. 27,81,676/- (Rupees Twenty Seven Lacs Eight One Thousand Six Hundred Seven Six Only), ROI 14.00%

Mr. Balu Pandurang Mhatre (Borrower), Nr. Vitthal Mandir, Mu. Targur, Post-Ushe, Raigad, Navimumbai 410206. Principal Outstanding EMI Amount Pending 11,114

Mr. Poja Binimadh Nagar (Co-Borrower), Nr. Vitthal Mandir, Mu. Targur, Post-Ushe, Raigad, Navimumbai 410206. Over Due interest 4.541

Mrs. Manjula Pandurang Mhatre (Co-Borrower), Nr. Vitthal Mandir, Mu. Targur, Post-Ushe, Raigad, Navimumbai 410206. EMI Balance Charges 1,200

Security Assets Details: Property 1-Flat No. 201, 2nd Floor, Shree Shri, 24th Road, Near Vitthal Mandir, Uwe, Navimumbai 410206. Legal Cost 16,620

Property 2-Flat No. 101, 1st Floor, Shree Villa, 24th Road, Near Vitthal Mandir, Uwe, Navimumbai 410206. Total Outstanding 27,81,676

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers to pay the outstanding dues as mentioned above along with further interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice against the secured asset including the possession of the secured asset.

The borrowers and the mortgagees under Section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules thereunder, in case you are desirous of making any representation in respect of this notice, please refer the same to Authorized Officer of Anand Rathi Global Finance Ltd. at 6th floor, G. M. Road, Chembur (West), Mumbai - 400 089. No borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.

Date: 13/11/2023 Place: Mumbai Sd/- Anand Rathi Global Finance Limited, Authorized Officer

REGIONAL OFFICE NASHIK

4th floor, Roongta Supremus, Tidke Colony, Chandak Circle, Nashik, 422002

SALE NOTICE E-AUCTION DATE : 20/12/2023

The Below Described Immovable Property Mortgaged/charged To The Secured Creditor, The Possession Of Which Has Been Taken By The Authorized Officer Of Canara Bank, WILL BE SOLD ON 'as is Where is', 'as is What is' And ' Whatever There is' On 20/12/2023 For Recovery of below Mentioned dues of the Canara Bank from Respective Borrower / Guarantor mentioned below.

Table with 5 columns: Sr. No., Name and Address of Borrowers / Guarantors, Description of Immovable Properties, Reserve Price (Rs.), EMD Rs., O/s. Liability (Rs.), Bid Submission Date, Encumbrances, Authorized Officer Contact No. & Branch

For detailed terms and conditions of the sale please refer the link 'E-Auction' provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Branch Manager, Canara Bank, during office hours on any working day. Portal of E-Auction: https://indianbankauctions.com

Date: 01/12/2023
Place: Nashik

Authorized Officer Canara Bank

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given, that the Original Share Certificate No. 14 for 5 fully paid up shares bearing Distinctive Nos.: 066 to 070 of 108, Jagruti Industrial Premises Co-op. Society Ltd. Having address at 367, Pandit Satavalekar Marg (Mogul Lane), Mahim West, Mumbai- 400016 standing in the name of M/s Veenedyt has been lost/ stolen and that an application for issue of duplicate Share Certificate has been made to the Society, to whoever has objection, if any, against issuance of such duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice.  
**For and on behalf of**  
**Jagruti Industrial Premises Co-operative Society Ltd.**  
**Sd/-**  
**Hon Secretary**  
 Place: Mumbai  
 Date: 24.11.2023

**जाहीर सूचना**  
 सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, कुमारी निगा हे. विपाटी व श्री. पवन के. मिश्रा हे फ्लॉट क्र.सी-३०१, सरस्वती कृपा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., पता: नव्यार रोड क्रॉस एमव्ही रोड, भाईर (पूर्व), ठाणे-४०११०५ या जागेचे सदस्य असून यांचे अनुक्रमणक १६६ ते १७० चे मूळ भागप्रमाणपत्र क्र.३४ हवालے आहेत. सोसायटीच्या सदस्यांनी दुय्यम भागप्रमाणपत्राकरिता असे केला आहे.  
 सोसायटी याद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत सरस्वती कृपा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.च्या सचिवांकडे त्यांचे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी दावा/आक्षेपाबाबत योग्य व दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरूपात दावा व आक्षेप मागविणारे आहेत. जर विहित कालावधीत दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास उप-विभागीय तत्त्वदीयसदस्य दुय्यम भागप्रमाणपत्र वितरण सोसायटी मुक्त असेल. सोसायटीकडे दावा/आक्षेप प्राप्त झाल्यास सोसायटीच्या उप-विभागी अंतर्गत तत्त्वदीयप्रमाणे व्यवहार केला जाईल.  
 च्या वतीने व कारिता  
 सरस्वती कृपा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.  
 दिनांक: ०२.१२.२०२३ सही/-  
 ठिकाण: भाईर (पूर्व), ठाणे (मा. सचिव)

**जाहीर सूचना**  
 श्री. अनुल जयंतीलाल जोगानी यानी मयत संयुक्त धारक श्री. आशिष जयंतीलाल जोगानी यांचे फ्लॉट क्र.सी/४, वाळकेश्वर त्रिवेणी कोहोसोला, ६६, वाळकेश्वर रोड, मुंबई-४००००६ या जागेमधील शेअर्स हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे. श्री सचिव श्री. हेमंत जयंतीलाल भूता याद्वारे मयत संयुक्तधारक श्री. आशिष जयंतीलाल जोगानी यांचे सरदार शेअर्स, अधिकार, हक्क व हित हे श्री. अनुल जयंतीलाल जोगानी यांच्या नावे हस्तांतरणास दावा/आक्षेपाबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात कळवावे. जर खाली नमुद केलेल्या पत्त्यावर विहित कालावधीत दस्तावेजांच्या प्रतीसह लेखी स्वरूपात कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या उप-विभागी आणि एगोसीस अँड १९६० च्या तत्त्वदी अंतर्गत शेअर हस्तांतर करण्याचा व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल.  
 मा. सचिव  
 वाळकेश्वर त्रिवेणी कोहोसोला,  
 ६६, वाळकेश्वर रोड, मुंबई-४००००६.

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

**PUBLIC NOTICE**  
 NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE SHARE CERTIFICATE NO.31 BEARING SHARE NUMBERS 151 TO 155 OF RS.50 EACH OF MULDUND MAHAVIR SHIKAR CHS LTD., L.B.S MARG, MULUND WEST, MUMBAI VIDE REGISTRATION NO.BOM/WTT/HSG/TC/2736/86-87 DATED 01.10.1987 STANDING IN THE NAME OF MR. VIJAY R. NAGPAL AND MRS. MAMTAA V. NAGPAL HAVE BEEN REPORTED LOST AND THAT AN APPLICATION FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATE IN RESPECT THEREOF HAS BEEN MADE TO MULDUND MAHAVIR SHIKAR CHS LTD., L.B.S MARG, MULUND WEST, MUMBAI VIDE REGISTRATION NO.BOM/WTT/HSG/TC/2736 DATED 01.10.1987. TO WHOM OBJECTION, IF ANY, AGAINST THE ISSUANCE OF SUCH DUPLICATE SHARE CERTIFICATES SHOULD BE MADE WITHIN 15 DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE. SHARE CERTIFICATE IS NOT MORTGAGED OR UNDER LIEN WITH ANY BANK/FINANCIAL INSTITUTION FOR ANY LOAN TAKEN AGAINST THE SHOP.

**PUBLIC NOTICE**  
 NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE SHARE CERTIFICATE NO.1 BEARING SHARE NUMBERS 001 TO 005 OF RS.50 EACH OF MULDUND MAHAVIR SHIKAR CHS LTD., L.B.S MARG, MULUND WEST, MUMBAI VIDE REGISTRATION NO.BOM/WTT/HSG/TC/2736/86-87 DATED 01.10.1987 STANDING IN THE NAME OF MR. VIJAY R. NAGPAL AND MRS. MAMTAA V. NAGPAL HAVE BEEN REPORTED LOST AND THAT AN APPLICATION FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATE IN RESPECT THEREOF HAS BEEN MADE TO MULDUND MAHAVIR SHIKAR CHS LTD., L.B.S MARG, MULUND WEST, MUMBAI VIDE REGISTRATION NO.BOM/WTT/HSG/TC/2736 DATED 01.10.1987. TO WHOM OBJECTION, IF ANY, AGAINST THE ISSUANCE OF SUCH DUPLICATE SHARE CERTIFICATES SHOULD BE MADE WITHIN 15 DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE. SHARE CERTIFICATE IS NOT MORTGAGED OR UNDER LIEN WITH ANY BANK/FINANCIAL INSTITUTION FOR ANY LOAN TAKEN AGAINST THE FLAT.

**पब्लिश-४ (नियम ८(१))**  
**तावा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)**  
**DCB BANK**  
 च्याअर्धी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीयेशनेन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्सियल असेट्स् अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड २००२ (५४/२००२) अंतर्गत डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट (एफोर्समेंट) कलम, २००२ च्या नियम ३ सबाबिता कलम ३३(१३) अन्वये असलेल्या अधिकाऱांतर्गत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रकम ज्या कायद्याकरिता कर्जदार (कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार) यांना मागणी सूचना विवरीत केली आहे.  
 सर कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमुद केलेली रकम भरण्यास असमर्थ ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम ३३ चे उपकलम (४) सबाबिता सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट (एफोर्समेंट) कलम, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाऱांतर्गत खाली नमुद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा तावा खाली नमुद केलेल्या तारखांना घेतलेला आहे.  
 विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी डीसीबी बँक लिमिटेडकडे नमुद रकम जमा करावी.  
 प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेसुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तत्त्वदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

क्र.	कर्जदार क्रमांक/ग्राहक क्रमांक	कर्जदार, सहकर्जदारचे नाव	१३(१) सूचनेनुसार धक्काकी	सूचना तारीख
१	AFH005800886222	रवी शंकर, प्रतापती देवी	₹. १७,९७,९८६.५३/-	१६.११.२०२३ १४.०७.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र. ३१२, क्षेत्रफळ १७.९८ मीटर कापेट क्षेत्र, म्हणजे क्षेत्रफळ १.०१३ चौ. मीटर, बाल्कनी क्षेत्र २.७७५ चौ. मीटर, टेस क्षेत्र ४.५७९ चौ. मीटर, तिसरा मजला, तळमजल्यावरील स्लिट कार पार्किंग क्र.४ च्या जागेसह, डी विंग, लक्ष्मी कॅन्टेरीन इमारत, सर्व्हे क्र. ६३/३, ६३/४, ६३/५, गाव मागेचे, ता. कर्जत ४२१०१९				
२	AFH00100224012	वनिता राजेंद्र किर्लोस्कर, राजेंद्र सचिन किर्लोस्कर	₹. ११,६५,९५९.९१/-	१६.११.२०२३ ०६.०७.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र. ५१२, क्षेत्रफळ २३.२४ चौ. मीटर म्हणजे २५.४ चौ. फूट कापेट क्षेत्र, ५वा मजला, इमारत क्र. जी-२, एकादशवा भागी, दुसरा टप्पा, गाव - खड्यावापाडा, ता. कर्जत, जि. रायगड ४२२१०२३				
३	AFH022501398854	कृष्णा सहादेव ससाणे, रविना कृष्णा ससाणे	₹. १५,५२,९५९.९०/-	१६.११.२०२३ १३.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र. जी-१, क्षेत्रफळ ५७६ चौ. फूट. म्हणजे ५५.३ चौ. मीटर, तळमजला, ओम मानसरोवर को.ऑप.ही.सो.लि., दाहंप-बी, इमारत क्र.पू.८, फेज २, मानसरोवर, एस.क्र.१५/१ पैकी, १५/२, २२, गाव - फेजे, ता. भिवंडी, जि. ठाणे - ४२२३०२				
४	AFH00680079345	सविता बनवारी राजभर, धर्मेश नवी राजभर	₹. १७,९०,३९७.२०/-	१६.११.२०२३ ३१.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.४०१, क्षेत्रफळ २५५ चौ. फूट., चौथा मजला, नि.वि. श्रद्धा अपार्टमेंट को-ऑप.ही.सो.लि., एस.क्र.१३/१, हिस्सा क्र.१/१, शिवाजी नगर, गोलाणी नका समोर, राजभाषा इन्स्ट्रुक्शिया आत, गाव - वालोव, वरद-पूर्व, ता.वरद, जि.पालघर - ४२१२०८				
५	AFH00100256968	अश्विना विल्सन घालामा, विल्सन नेकेम सालामा,	₹. ३,७०,३९९.२६/-	१६.११.२०२३ ३१.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्रमांक ३०३, क्षेत्रफळ १९३.२५ चौ. फूट. कापेट क्षेत्र, तिसरा मजला, कर्ण पंचतल, इमारत क्रमांक ११, बी विंग, से-फेज -१, गाव कासावाग, ता. शहादपुर, जि. ठाणे ४२१६०१				
६	AFH00100315460	मोह. शारिफ मोह. युसुफ अन्सारी, सिह्या नायक	₹. ८,९७,९९९.९०/-	१६.११.२०२३ १३.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.४०४, क्षेत्रफळ २०.५३ चौ. मीटर म्हणजे २२१ चौ. फूट., चौथा मजला, इमारत क्र.४४, एकादशवा भाग, गाव वरद तर्फे चरेडी, ता. कर्जत, जि. रायगड ४२१०१९				
७	AFH022501069490	सनी तिषरवार चौसिखा उमा देवी चौसिखा	₹. १६,४९,९४४.८४/-	१६.११.२०२३ ३३.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.५०१, क्षेत्रफळ २०.५६ चौ. मीटर कापेट, (अन्य क्षेत्र ५.४९ चौ. मीटर बाल्कनी + १.०८ चौ. मीटर. सो.बी + ४.४५ चौ. मीटर. टेस), पाचवा मजला, सुधी आरभ इमारत, विंग बी-१, बारावी डेम रोड, बालविली, गाव कुळुवण बल्लारपूर, जि. ठाणे ४२२३०२				
८	AFH00100929283	राजेश हरीनाथ राजभर, पुष्पा राजेश राजभर	₹. १८,६२,९६९.८२/-	१६.११.२०२३ ३१.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.३०३, क्षेत्रफळ २६.७७ चौ. मीटर + बाल्कनी क्षेत्र ५.७७ चौ. मीटर एकूण क्षेत्रफळ ३२.५५ चौ. मीटर, तिसरा मजला, सर्वे कॉम्प्लेक्स, इमारत क्र.०२, टाउन ए-५, सी विंग, गाव झांजोली, केळवे रोड, पालघर ४०१४०४				
९	AFH022501353936	मोहम्मद हुसेन खाजा चौधरी, खाजा बानोली चौधरी	₹. २१,५४,९९२.७२/-	१६.११.२०२३ ३१.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.३०३, क्षेत्रफळ ५७० चौ. फूट. विल्ड अप, ३रा मजला, डायमंड हिली को.ऑप.ही.सो.लि., एस. क्र.१५८, एच.क्र.०३, गाव-कोहोव खुंडवली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे ४२११०५				
१०	AFH00100437264	धिरज आर जैवहार, राजकुमार शोभानाथ जैवहार, राजकुमारी भित्तालाल जैवहार, रवी आर जैवहार	₹. १३,२८,७७४.४५/-	१६.११.२०२३ ३३.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.१०१, क्षेत्रफळ ३५.५९ चौ. फूट. म्हणजे ३६.७५ चौ. मीटर कापेट, पहिला मजला, इमारतीचा प्रकर सो-१, महावीर अपार्टमेंट, ए-विंग, सत्यम प्लेन्केट, विंदू पाडा, गाव माहोम, पालघर - ४०१४०४.				
११	AFH00100200697	सुरेश बालराम, अर्चना सुरेश बालराम	₹. ७,८८,९९०.३६/-	१६.११.२०२३ ३३.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्रमांक ८१९, क्षेत्रफळ १२५.९९ चौ. मीटर म्हणजे १५७ चौ. फूट. कार, ८वा मजला, एकादशवा भाग अम्बी, इमारत क्र.ए-२, गट क्र.३६, गाव अंबो, ता. मावळ, जि.ठाणे ४२१०५७				
१२	HLN000101253669 & HLN000101253584	महेश निवृत्ती दागे, आशा महेश दागे, एचएफसी डीपीव्हेट प्रायव्हेट लिमिटेड	₹. २,५५,९९९.०२३.८७	१६.११.२०२३ ०६.०८.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.४०३, क्षेत्रफळ ६९.५९ चौ. मीटर कापेट पुरीया, आणि फ्लॉट क्र. ४०४, क्षेत्रफळ ४६० चौ. फूट. रॉय कापेट क्षेत्रफळ म्हणजे ४७.०२ चौ. मीटर, चौथा मजला, विंग ए, जेसिमा को-ऑपरेटिव्ह हस्तांतरण सोसायटी लि., एफ.पी.क्र. ७७८, सो.टी.ए. क्र. १३७५, डॉ. एन.आर. करोडे रोड, एस.बी.रोड, सोविकली पश्चिम, मुंबई ४०००१२				
१३	HLN005800938497	अरविंद कौडीभाऊ पोरे, अरविंद विजय पोरे, पोरे मोशेश कौडीभाऊ	₹. १,५४,००९,९६६.८३	१६.११.२०२३ ३३.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.५०२, ५वा मजला, विंग डी अवंत हिल येथे सुर्याम, जी.के. अरुण गांव, गोकुळ धाम मार्केट, मालाड पूर्व, मुंबई - ४०००१७				
१४	HLN005801096457	भूषण शशिकान्त लांडगे, अर्चना भूषण लांडगे	₹. ४५,८७,८४४.४९	१६.११.२०२३ ०५.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.३०७/बी, क्षेत्रफळ ३६.५९ चौ. मीटर कापेट पुरीया, तिसरा मजला, जय आकाश को-ऑप.ही.सो.लि., मनीषा नगर, मुंबई पुणे रोड, कळवा पश्चिम, ठाणे - ४०६०५८				

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given to public that my Mr. Ray Denis Finch has purchased flat from M/Ms. K. R. Real Estate Pvt. Ltd. In respect of Flat No. 902, 9th Floor, B wing, Bldg. No. 4, known as 'Godrej Vihaa Phase 2' situated at Godrej Vihaa, Near Kharwai Naka, Next to Usha Kiran, Residency, Neral - Badlapur Road, Badlapur (East), Thane - 421503. The sale agreement is registered in the Office of Registrar at Ulhasnagar bearing Regd No. 10947/2017. The said original sale agreement has been lost/misplaced by Mr. Ray Denis Finch from his house and same is not traceable despite diligent search. If anybody found please contact on 9892757173 or above mentioned address within 7 days from date publication.  
 Thanking You,  
 Yours Faithfully  
 Sd/-  
 J.P. Tripathi  
 Date : 02/12/2023

**जाहीर नोटीस**  
 या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, गोदेज कंसुम प्रॉपर्टी लि., ४वा मजला, गोदेज व, पौरोजशाणाग, इस्टन एक्सप्रेस हायवे, विठ्ठली, मुंबई-४०००१९, या कंपनीचे श्री. लोकमान एम.रेड्डी आणि श्रीमती. उज्ज्वला रेड्डी यांच्या नावे असलेली शेअर सर्टिफिकेट हे चुकीने गहाळ झाले आहे. तरी खालील शेअर सर्टिफिकेट कोणताही मिळाल्यास त्यांनी ही नोटीस दिल्या तारखेपासून ७ दिवसात वरील पत्त्यावर संपर्क साधावा. अन्यथा कोणीही तक्रार धुक नाही व असल्यास ते सोडून देण्यात आले आहे, अप्रति समजले जाईल व कंपनीकडून त्यांना डुब्लिकेट शेअर सर्टिफिकेट देण्यात येईल.

Folio No.	Share Holder Name	Cert. Nos.	Start Dist.	Start Dist.	Total Shares
0007758	Lokamanya N. Reddy	574686	738306788	738307087	300
	Rajamma Reddy	600203	1079694661	1079694960	300

सही/-  
 लोकमान एम. रेड्डी आणि श्रीमती उज्ज्वला रेड्डी  
 प्लॉट नं. ३, सुरिया को.ऑप.ही.सोसायटी, मोईदाई, आयफोन प्लॉकबावळ, कल्याण(प.वि). ठाणे-४२१३०९. मो.नं. ९८९२९४३४३६

ठिकाण : कल्याण  
 दिनांक : ०२/१२/२०२३

**PUBLIC NOTICE**  
 NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE SHARE CERTIFICATE NO.32 BEARING SHARE NUMBERS 156 TO 160 OF RS.50 EACH OF MULDUND MAHAVIR SHIKAR CHS LTD., L.B.S MARG, MULUND WEST, MUMBAI VIDE REGISTRATION NO.BOM/WTT/HSG/TC/2736/86-87 DATED 01.10.1987 STANDING IN THE NAME OF MR. VIJAY R. NAGPAL AND MRS. MAMTAA V. NAGPAL HAVE BEEN REPORTED LOST AND THAT AN APPLICATION FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATE IN RESPECT THEREOF HAS BEEN MADE TO MULDUND MAHAVIR SHIKAR CHS LTD., L.B.S MARG, MULUND WEST, MUMBAI VIDE REGISTRATION NO.BOM/WTT/HSG/TC/2736 DATED 01.10.1987. TO WHOM OBJECTION, IF ANY, AGAINST THE ISSUANCE OF SUCH DUPLICATE SHARE CERTIFICATES SHOULD BE MADE WITHIN 15 DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE. SHARE CERTIFICATE IS NOT MORTGAGED OR UNDER LIEN WITH ANY BANK/FINANCIAL INSTITUTION FOR ANY LOAN TAKEN AGAINST THE SHOP.

**PUBLIC NOTICE**  
 NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE SHARE CERTIFICATE NO.1 BEARING SHARE NUMBERS 001 TO 005 OF RS.50 EACH OF MULDUND MAHAVIR SHIKAR CHS LTD., L.B.S MARG, MULUND WEST, MUMBAI VIDE REGISTRATION NO.BOM/WTT/HSG/TC/2736/86-87 DATED 01.10.1987 STANDING IN THE NAME OF MR. VIJAY R. NAGPAL AND MRS. MAMTAA V. NAGPAL HAVE BEEN REPORTED LOST AND THAT AN APPLICATION FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATE IN RESPECT THEREOF HAS BEEN MADE TO MULDUND MAHAVIR SHIKAR CHS LTD., L.B.S MARG, MULUND WEST, MUMBAI VIDE REGISTRATION NO.BOM/WTT/HSG/TC/2736 DATED 01.10.1987. TO WHOM OBJECTION, IF ANY, AGAINST THE ISSUANCE OF SUCH DUPLICATE SHARE CERTIFICATES SHOULD BE MADE WITHIN 15 DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE. SHARE CERTIFICATE IS NOT MORTGAGED OR UNDER LIEN WITH ANY BANK/FINANCIAL INSTITUTION FOR ANY LOAN TAKEN AGAINST THE SHOP.

**YES BANK**  
**वेस बँक लिमिटेड**  
**नॉनप्रीकृत कार्यालय** : येस बँक हाऊस, पश्चिम दुनारी महाभाग, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००५५.  
**शाखा कार्यालय** : १५वा मजला, से-विंग, एमपार टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लाउड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र.३१, ठाणे-बेलारपूर रोड, रोरेली, नवी मुंबई-४०००८८.

**सर्काफायरी कायद्याच्या कलम ३३(२) अन्वये सूचनेचे प्रकाशन**  
 येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील नमुद कर्जदार/जामिनदार/ताणकारी ज्यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्जा सुविधेची मूळ रकम व त्याच भागात कर्जात कसू केलेली आहे आणि ज्यांचे खाते नवी परामर्शित असेल त्यांचे वारिष्क्य करण्यात आले आहे. त्यांना सिक्युरिटीयेशनेन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्सियल असेट्स् अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड २००२ (सर्काफायरी कायदा) च्या कलम ३३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना विवरीत करण्यात आली होती ती ना-पोहोच होताना पुढा प्राम झाडा. म्हणून सरदार जातिर सूचनेद्वारे त्यांना सूचित करण्यात येत आहे. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे कायदेशीर कारखाने किंवा जामिनदार/ताणकारी (लागू असेल ते) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सर सूचनेच्या प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत धक्काकी रकमेचा भाग कर्जा अन्वया सर्काफायरी कायद्याच्या कलम ३३ चे उपकलम (४) अन्वये ६० दिवसांच्या समामिनेतर आवश्यक पाऊले उचलली जातील.

क्र.	कर्जदार क्रमांक/ग्राहक क्रमांक	कर्जदार, सहकर्जदारचे नाव	१३(१) सूचनेनुसार धक्काकी	सूचना तारीख
१	AFH005800886222	रवी शंकर, प्रतापती देवी	₹. १७,९७,९८६.५३/-	१६.११.२०२३ १४.०७.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र. ३१२, क्षेत्रफळ १७.९८ मीटर कापेट क्षेत्र, म्हणजे क्षेत्रफळ १.०१३ चौ. मीटर, बाल्कनी क्षेत्र २.७७५ चौ. मीटर, टेस क्षेत्र ४.५७९ चौ. मीटर, तिसरा मजला, तळमजल्यावरील स्लिट कार पार्किंग क्र.४ च्या जागेसह, डी विंग, लक्ष्मी कॅन्टेरीन इमारत, सर्व्हे क्र. ६३/३, ६३/४, ६३/५, गाव मागेचे, ता. कर्जत ४२१०१९				
२	AFH00100224012	वनिता राजेंद्र किर्लोस्कर, राजेंद्र सचिन किर्लोस्कर	₹. ११,६५,९५९.९१/-	१६.११.२०२३ ०६.०७.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र. ५१२, क्षेत्रफळ २३.२४ चौ. मीटर म्हणजे २५.४ चौ. फूट कापेट क्षेत्र, ५वा मजला, इमारत क्र. जी-२, एकादशवा भागी, दुसरा टप्पा, गाव - खड्यावापाडा, ता. कर्जत, जि. रायगड ४२२१०२३				
३	AFH022501398854	कृष्णा सहादेव ससाणे, रविना कृष्णा ससाणे	₹. १५,५२,९५९.९०/-	१६.११.२०२३ १३.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र. जी-१, क्षेत्रफळ ५७६ चौ. फूट. म्हणजे ५५.३ चौ. मीटर, तळमजला, ओम मानसरोवर को.ऑप.ही.सो.लि., दाहंप-बी, इमारत क्र.पू.८, फेज २, मानसरोवर, एस.क्र.१५/१ पैकी, १५/२, २२, गाव - फेजे, ता. भिवंडी, जि. ठाणे - ४२२३०२				
४	AFH00680079345	सविता बनवारी राजभर, धर्मेश नवी राजभर	₹. १७,९०,३९७.२०/-	१६.११.२०२३ ३१.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.४०१, क्षेत्रफळ २५५ चौ. फूट., चौथा मजला, नि.वि. श्रद्धा अपार्टमेंट को-ऑप.ही.सो.लि., एस.क्र.१३/१, हिस्सा क्र.१/१, शिवाजी नगर, गोलाणी नका समोर, राजभाषा इन्स्ट्रुक्शिया आत, गाव - वालोव, वरद-पूर्व, ता.वरद, जि.पालघर - ४२१२०८				
५	AFH00100256968	अश्विना विल्सन घालामा, विल्सन नेकेम सालामा,	₹. ३,७०,३९९.२६/-	१६.११.२०२३ ३१.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्रमांक ३०३, क्षेत्रफळ १९३.२५ चौ. फूट. कापेट क्षेत्र, तिसरा मजला, कर्ण पंचतल, इमारत क्रमांक ११, बी विंग, से-फेज -१, गाव कासावाग, ता. शहादपुर, जि. ठाणे ४२१६०१				
६	AFH00100315460	मोह. शारिफ मोह. युसुफ अन्सारी, सिह्या नायक	₹. ८,९७,९९९.९०/-	१६.११.२०२३ १३.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.४०४, क्षेत्रफळ २०.५३ चौ. मीटर म्हणजे २२१ चौ. फूट., चौथा मजला, इमारत क्र.४४, एकादशवा भाग, गाव वरद तर्फे चरेडी, ता. कर्जत, जि. रायगड ४२१०१९				
७	AFH022501069490	सनी तिषरवार चौसिखा उमा देवी चौसिखा	₹. १६,४९,९४४.८४/-	१६.११.२०२३ ३३.१०.२०२३
<b>तावा मालमत्तेचे वर्णन :-</b> फ्लॉट क्र.५०१, क्षेत्रफळ २०.५६ चौ. मीटर कापेट, (अन्य क्षेत्र ५.४९ चौ. मीटर बाल्कनी + १.०८ चौ. मीटर. सो.बी + ४.४५ चौ. मीटर. टेस), पाचवा मजला, सुधी आरभ इमारत, विंग बी-१, बारावी डेम रोड, बालविली, गाव कुळुवण बल्लारपूर, जि. ठाणे ४२२३०२				
८	AFH00100929283	राजेश हरीनाथ राजभर, पुष्पा राजेश राजभर	₹.	